

Subject : Information Technology, Application to Libraries

Day : Saturday
Date : 08/10/2016

S.D.E.



Time : 3.00 P.M. TO 6.00 P.M.
Max Marks : 70 Total Pages : 2

N.B:

- 1) All questions are **COMPULSORY**.
 - 2) Figures to the right indicate **FULL** marks.
-

Q.1 Explain the types of computers with examples. **(12)**

OR

What is CD-ROM? Explain the types of CD-ROM

Q.2 Explain the importance of reprography in LIC with advantages and disadvantages. **(12)**

OR

What is file? Explain different types of files with examples.

Q.3 Attempt **ANY TWO** of the following: **(14)**

- a) Define database with its components.
- b) Differentiate between fax and email.
- c) Discuss the roll of library networks in detail.

Q.4 Attempt **ANY TWO** of the following: **(14)**

- a) What is digital library? Explain its nature.
- b) Explain the use of computers in different units of library.
- c) State the importance of library management softwares and explain its benefits.

Q.5 Write short notes on **ANY THREE** of the following: **(18)**

- a) Generations of Computer
- b) Input Devices and its Functions
- c) DTP
- d) CDS/ ISIS
- e) Types of Microforms

* * * * *

मराठी रूपांतर

सूचना:

- १) सर्व प्रश्न सोडविणे आवश्यक आहे.
- २) उजवीकडील अंक प्रश्नांच्या गुणांचा निर्देश करतात.

प्र.१ संगणकाचे विविध प्रकार, उदाहरणासह स्पष्ट करा. (१२)

किंवा

सीडी रॉम म्हणजे काय? त्याचे विविध प्रकार सांगा.

प्र.२ प्रतिलिपीचे ग्रंथालय व माहिती केंद्रातील फायदे व तोटे स्पष्ट करा. (१२)

किंवा

फाईल म्हणजे काय? फाईलचे विविध प्रकार, उदाहरणासह स्पष्ट करा.

प्र.३ खालीलपैकी कोणतेही दोन प्रश्नांची उत्तरे सोडवा. (१४)

- अ) डाटाबेसची संकल्पना सांगून त्याचे घटक स्पष्ट करा.
- ब) फॅक्स व इमेलमधील फरक सांगा.
- क) ग्रंथालयीन जाळ्यांची भूमिका सविस्तर स्पष्ट करा.

प्र.४ खालीलपैकी कोणतेही दोन प्रश्नांची उत्तरे सोडवा. (१४)

- अ) अंकिय ग्रंथालय म्हणजे काय? त्यांचे स्वरूप स्पष्ट करा.
- ब) ग्रंथालयातील विविध विभागात संगणकाचा वापर कसा कराल ते स्पष्ट करा.
- क) ग्रंथालय व्यवस्थापन प्रणालीचे महत्त्व व फायदे सांगा.

प्र.५ टीपा लिहा (कोणत्याही तीन) (१८)

- अ) संगणकाच्या पिढ्या
- ब) इन-पुट डिव्हायसेस्ची कार्ये
- क) डी.टी.पी.
- ड) सीडीएस/ आयएसआयएस
- इ) मायक्रोफॉर्मचे विविध प्रकार स्पष्ट करा.

* * *